

ISO 9001: 2015 CERTIFIED | IBA APPROVED

Wing-D-3011, 3rd Floor, Akshar Business Park, Plot No. 03, Sector - 25, Vashi, Navi Mumbai - 400 703, India

T: 4074 6666 / 4074 6600 E: mumbai@shreejitransport.com

13th August, 2025

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 540738

Sub: Newspaper Advertisement with respect to Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2025

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulations 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisements published today i.e. on 13th August, 2025 in Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) regarding Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2025.

These newspaper advertisements are also being uploaded on the Company's website www.shreejitranslogistics.com.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Shreeji Translogistics Limited

Himani

Digitally signed by Harshin Date: 2025.08.13 Himani Harshin Dave

Dave

Himani Dave

Company Secretary & Compliance Officer

REGIONAL OFFICES:

Chennai : T : 2680 0092 / 2680 0093 • E : chennai@shreejitrans.com Bangalore: T: 4081 2222 / 4081 2200 • E: bangalore@shreejitrans.com CIN No. : L63010MH1994PLC077890

PAN No. : AAECS3602B SAC Code: 996511

PUBLIC NOTICE FAKE TELEGRAM CHANNEL INVESTOR ALERT

An unauthorised Telegram channel "Market Wolf" is impersonating the official channel of MarketWolf Securities Pvt Ltd. ("MarketWolf-Stocks & Options") circulate misleading trad recommendations. A police complaint ha been filed with Andheri Police Station Mumbai, on 12.08.2025 under provisions of the Bharativa Nyaya Sanhita, 2023. Members of the public are cautioned not to act upon any information from the above unauthorised channel and to verify authenticity only through our officia

Place: Mumbai Issued by: MarketWolf Securities Private Limited

Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary

(after Exceptional and/or Extraordinary

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

Equity Share Capital
Reserves (excluding Revaluation Reserve)

as shown in the Audited Balance Sheet of

Earnings Per Share (of Rs.10/- each) (for

Income (after tax)]

website: www.cmsinfotech.co.in

Date: 11th August, 2025

Basic:

2. Diluted:

Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 E: cmsfinvestltd@gmail.com, W: www.cmsinfotech.co.in

Phone: 91-33-4002 2880, Fax: 91-33-2237 9053
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results file

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.cse-india.com and on the Company's

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia

item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss

ccordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

Quarter Ended

30.06.2025

5.39

1.23

1.23

1.23

1.02

0.01

1399.59

communication channels

Date 12.08.2025

ALEMBIC PHARMACEUTICALS LIMITED CIN: L24230GJ2010PLC061123 Alembic Road, Vadodara, Gujarat, 39000

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFCATE

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company is stated to have been lost/misplaced or stolen and the Registered Holders thereof has applied to the Company for the issue of Duplicate Share certificates.

Folio	Certificate	Distinctive	No. of	Names of			
No.	No.	Nos.	Shares	Shareholders			
0083323	7390	57797682 - 57800431	2750	Banoo Sorab Alamshaw			
The Dublic are bereby werned against nursbesing or dealing in							

The Public are hereby warned against purchasing or dealing in anyway, with the above share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates, should lodge such clain with the Company at its Regd. Office at the address given above within 15 days of publication of this Notice, after which no such claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate share certificates Date: 13.08.2025

(Rs. In Lacs

30.06.2024

14.1

12.1

12.14

12.14

12.1

0.09

1399.5

Quarter Ended Quarter Ende

31.03.2025 (Audited)

(1.29)

(13.40)

(13.400

(13.40)

87.54

(0.10)

By order of the Board For CMS FINVEST LIMITED

Sd/- **Surendra Kumar Jain**, Managing Director DIN NO. 00166852

1399.59

ALEMBIC LIMITED CIN: L26100GJ1907PLC000033 Alembic Road, Vadodara, Gujarat, 390003 NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFCATE

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company is stated to have been lost/misplaced or stolen and the Registered Holders thereof has applied to the Company for the issue of Duplicate Share certificates.

Folio	Certificate	Distinctive	No. of	Names of
No.	No.	Nos.	Shares	Shareholders
0083323	25738	141048070 - 141050819	2750	Banoo Sorab Alamshaw
0083322	25737	141047020 - 141048069	1050	Banoo Sorab Alamshaw
0004278	25788	141123960 – 141126059	2100	Sorab Ardeshir Alamshaw and Banoo Sorab Alamshaw

The Public are hereby warned against purchasing or dealing in anyway with the above share certificates. Any person who has any claim in respec of the said share certificates, should lodge such claim with the Company a its Regd. Office at the address given above within 15 days of publication of this Notice, after which no such claim will be entertained and the Compan will proceed to issue Duplicate share certificates.

CMS FINVEST LIMITED CIN: L67120WB1991PLC052782 OMKARA

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

[See proviso to rule 8 (6)]
Sale Notice for Sale of Immovable Properties E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) read with Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Volice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Co-borrower/Guarantor/Mortgagor viz. M/s Shubhankar Mercantile Private Limited Director/Guarantor/Corporate Guarantor Ms. Vanitha Chamanlal Awataney, Mr. Pradeepkumar Lalchand Bothra and Sa Ansh Gold House Private Limited that the below described immovable properties mortgaged/charged to Allahabad Bank (Now Merged with Indian Bank), Original Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Original Secured Creditor, who are now the Secured Creditor, thus, the said property shall be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recurse basis" on on 09.09.2025 at 11:00 am (last date and time for submission of bids is 08.09.2025 by 6:00 pm) for recovery of Rs.11,65,54,395/as on 02.05.2012 Plus Interest and Expenses w.e.f. 03.05.2012 due to the Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL) from above

The control of the co

IVIC	ngeu with intian bank).			
Th	e description of the Immovable P	perties, reserve price and the earnest mone	y deposit (EMD) and bid increment are as under:

SI. No.	DESCRIPTION OF THE PROPER	Reserve Price	EMD	Bid Increment amount	
1.	Office Premises on 2nd Floor & Terrace, Sairam Comple Kalyan -Ambernath Road, Ulhasnagar-3, Dist: Thane – hankar Mercantile Private Limited and bounded as follows: Roa East: Road / Slum Area West: Kalyan - Ambernath F	Rs. 47,00,000/-	Rs. 4,70,000/-	Rs. 1,00,000/-	
Da	te of E- Auction	09.09.2025 at 11.00 am			
Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD:		08.09.2025 by 6:00 pm			
Las	st Date to withdraw the BID	08.09.2025 by 6:00 pm			
Dat	te of Inspection	22.08.2025 between 02:	30 pm to 03:00 pi	m	

Not Known Known Liabilities/encumbrances or detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e. http://omkaraarc.com/auction.php Ridder may also visit the website http://www.hankeauction.com

The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid aining on e-bidding process etc., may contact e-Auction Service Provider "M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26 Helpline E-mail ID∷support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile: 8866682937, E mail maharashtra@c1india.com and fo any property related query contact the Authorised Officer, Mr. Abhishek Shelar, Mobile: +91 8097998596 Mail abhishek.shelar@omkaraarc.com At the time submission of the bid, bidder should submit affidavit in the spirit of Section 29(A) o Insolvency and Bankruptcy code, 2016.

Date: 13.08.2025 ace: MUMBAI

Omkara Assets Reconstruction Pvt Ltd (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 09/2019-20 Trust

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/2812/2025 Date:11/08/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE Application No. 188 of 2025

Matru Krupa Kunj Co-op Housing Society Ltd., Carter Road No. 3, Behind Ambamata Mandir, Borivali (E), Mumbai 400066 Applicant, Versus, 1. M/S. Atul Construction Company, 4th Floor, Rajasthan Chambers, 6 Oak Lane, Fort, Mumbai 400023 New Address: 5th Floor, Trade Avenue, Suren Road, Near W.E. Highway, Andheri (E), Mumbai 400093 2. Shantilal Khimchand Vardan Alias Shantilal Khimchand Pratapchand, 3. Hiralal Khimchand Vardan Alias Hiralal Khimchand Pratapchand, 4. Kimchand Pratapchand Alias Khemraj Pratapchand, 5. Smt. Pyaribai Khimchand Pratapchand, 6a. Babulal Khimchand Pratapchand, 6b. Smt. Prakashbai Babulal Khimchand, 6c. Sanjay Babulal Khimchand, 6d. Ashok Babulal Khimchand, Opponent No. 2 to 6d Last known address o Plot No. 43, Road No. 8, Kamathi Poora, Mumbai 400008 7. Vas Infastructure Ltd., Las Plot No. 43, Road No. 8, Kamathi Poora, Mumbai 400008 7. Vas Infastructure Ltd., Last known address at Pushpa Vinod 2, Jwala Estate, S.V. Road, Borivali (W), Mumbai 400092 8. Om Jay Shree Gurukrupa Co-op Housing Society Ltd., 9. Municipal Employees Hina Kutir Co-op Housing Society Ltd., Opponent No. 8 and 9 both having address at Carter Road No. 3, Behind Ambamata Mandir, Borivali (E), Mumbai 400066. Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of balance area i.e. Plot of Land admeasuring 142.96 sq. mtrs. and 1/3 share in 15% R.G. area admeasuring 362.25 sq. mtrs. out of 1086.75 sq. mtrs. as per MCGM Plan and Access Road area admeasuring 182.53 sq. mtrs. out of 547.58 sq. mtrs. as per MCGM Plan of Survey No. 39, Hissa No. 2 & 2A, CTS No. 307 of Village Kanheri, Taluka Borivali, Mumbai Suburban District along with building "Matru Krupa Kunj" belongs to Matru Krupa Kunji Co-op Housing Society Ltd., situated at Carter Road No. 3, Behind Ambamata Mandir, Borivali (E), Mumbai 400066 and assignment of right of way in respect of strip of land area admeasuring 233 sq. yard equivalent to 194.81 sq. mtrs. Survey No. 39/3/A, CTS No. 306 of Village Korbert. Taluka Borivali Mumbai Suburban District in favore of the Ambigorit Village Kanheri, Taluka Borivali, Mumbai Suburban District, in favour of the Applicant

The hearing in the above case has been fixed on 01/09/2025 at 2.00 p.m.



District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.



SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED

CIN: L63010MH1994PLC077890

Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No. 03, Sector 25. Vashi. Navi Mumbai- 400703. | **Phone:** (022) 40746666/ 40746600 Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitrans.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2025

The Board of Directors of the Company has, at its meeting held on Monday, 11th August, 2025, approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2025.

The Results, along with the Limited Review Report thereon by the Statutory Auditors, have been posted on the Company's website at https://www.shreejitranslogistics.com/uploads/Financial_Results-30.06 .2025 .pdf and can also be accessed by scanning the QR Code.



For Shreeji Translogistics Limited

Place: Navi Mumbai Date: 11th August, 2025

Rajnikant C. Shah Wholetime Director DIN: 00269109

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2884/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats Date: - 12/08/2025 (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 93 of 2025

A-1 Tower Hill Park CHS Ltd. Having address at : Sub Plot B, CTS No.60, 60/1 to 367 Of Village Bandivali, Jogeshwari West, Mumbai- 400 102.Applicant. Versus 1) Vastu Shilpa Complex Designers Pvt. Ltd. A Company incorporated under the companies Act 1956, Having address at 134, Sagar Malkani Complex, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai- 400 102 2) Mis. Vastu Shilp Complex Designers Pvt. Ltd. Being the holder as per property Card Having last known address at CTS No.31/E/2/A, Village Bandivali, Taluka Andheri, Jogeshwari West, Mumbai- 400 102 3) Hill Park G +7 Apartment CHS Ltd. 4) Hill Park A 2 Tower CHS Ltd. 5) Hill Park A 3 Tower CHS Ltd. 6) A R B Heights CHS Ltd. 7) Mapple Tower CHS Ltd. 8) SMGK Group SMGK House Opp. No. 3 to 8 having address at Captain Samant Marg, Agarwal Industrial Estate, Off S.V. Road, Jogeshwari West, Mumbai-400 102.Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Fallure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action

any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral deemed Conveyance of land admeasuring 2112.07 sq.mtrs. out of 24246.20 sq.mtrs, from subplot A, land bearing CTS No.31/E/2/A of Village Bandivali, Taluka Andheri City Survey office Andheri in K/W Ward of Mumbai Suburban District and proportionate undivided Rights in FSI advantage of Road set-back area admeasuring 710.26 sq.mtrs. out of 8153.70 sq.mtrs. as per approved plan and as per the latest architect certificate dated 9/1/2025 which is annexed to this main Application in favour of the Applicant.

The hearing is fixed on 08/09/2025 at 3.00 p.m.



(Anand Katke) District Deputy Registrar, Co-operative Societies. Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

•

AJCON GLOBAL SERVICES LIMITED

REGD. OFF.: A-408, Express Zone, A Wing, Cello- Sonal Realty Near Patel's,
Western Express Highway, Goregoon (E), Mumbai-400063.

CIN: L74140MH1986PtC041941 Tel: 202 - 67160400 Fax: 28722062
Website: www.ajcononline.com Email: ajcon@ajcon.net

■Stock & Currency Brokers ■ DP ■ Merchant Bankers ■ Corporate Advisors . Extract of Un-Audited Consolidated Financial Results for the

Quarter ended 30.06.2025 (Rs. In Lakhs Year Ended **Quarter Ende** 30.06.2025 | 30.06.2024 | 31.03.2025 31.03.2025 Unaudited Unaudited **Audited** Audited Total Income from Operations 260.65 447.46 336.57 1659.81 Net Profit / (Loss) for the period (before Tax 47.10 (102.11) 78.78 Exceptional and/or Extraordinary items) 25.06 Net Profit / (Loss) for the period before tax 47.10 (102.11)78.78 after Exceptional and/or Extraordinary items 25.06 Net Profit / (Loss) for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items 18.75 35.24 57.36 (77.77)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 18.53 34.34 (77.34)54.27 Equity Share Capital 611.62 611.62 (Face Value Re.1/- per share) 611.62 611.62 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of 0.00 1737.34 1737.34 the previous year 0.00 Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) 0.03 0.06 0.09 (Basic & Diluted) 0.03 0.05 (0.11)0.08

Brief of Un-Audited Standalone Financial Results for the Quarter ended 30.06.2025 is as

f	follows:							
Sr.	Particulars	Year Ended						
lo.	runicolais	30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited					
1.	Income from Operations	232.64	Unaudited 423.55	Audited 306.14	1550.16			
	Profit Before Tax	22.08	38.91	(98.81)	52.23			
3.	Profit After Tax	16.52	29.11	(75.63)	37.40			
	Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) (Basic) & Diluted)	0.03 0.02	0.05 0.04	(0.12) (0.11)	0.06 0.05			

Notes:

Date: 12.08.2025

Place : Mumbai

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director of the Company at its meeting held on Tuesday, 12.08.2025. The Statutory Auditors have expressed an unmodified opinion on the aforesaid results.

. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ender June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025, are available on the website of the BSE at www.bseindia.com and or Company's website at www.aicononline.com.



For Ajcon Global Services Limited Kaushal Shukla

(Company Secretary)





The Wai Urban Co-operative Bank Ltd., Wai Head Office: 591,Ganapati Ali, Wai, Tal. Wai, Dist. Satara -412 803 Pin - 412 803, Tel. (02167) 220777 www.waibank.co.in

SALE NOTICE

SALE NOTICE OF IMMOVABLE PROPERTIES BY INVITING TENDERS AUCTION UNDER RULES 8(6) & 9 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002

Notice is hereby given to the effect that the immovable properties described herein, taken symbolic possession under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and Security Interest (Enforcement) Rules 2002, will be sold by inviting Tenders auction. Sealed tenders are invited from the intending Tenders auction for sale of the under mentioned property on the following terms & conditions.

Name of the Borrower- CRP Risk Management Ltd. Director A) Hitesh Parmanand Asrani B) Mohammad Sayyad Raza C) Nisha Hitesh Asrani

Liabilities as on- The overdue as on 30/11/2021 are Rs.3,36,09,538/- (In words Three Crore Thirty Six Lakh Nine Thousand Five Hundred and Thirty Eight Rupees Only) plus interest and expenses since that date till the date of actual recovery.

Details of Properties Property No- 2

Property No- 1 Plot No.4, 5, 6, 7, 8, 12, 16, 20, 21, 22, 23, 28, 35, 44, 45, 46,48, 53, 63, 64, 65, having its area 62824.00 Sq.Ft. out of Survey No.398/3, 398/6, 3987/8/1 & 398/8/2 at village Kharade, Taluka Shahapur, District Thane

Reserved Price - Rs.3,45,60,000/- (In

A) Unit /Office No.1, lying on Ground Floor, in the building named 'Jai Gangeshwar co-op Housing Society Limited', having its area 198 Sq. Ft. (Carpet) i. e.300 Sq. Ft. (Built-Up) and BMC Property Account No.HW2503760090000, constructed on CTS No.F-1556, (Final Plot No. 793-A), TPS-III,- at Khar, revenue village Bandra, Mumbai Suburban District. Having its Boundaries as on Towards East -By Road and Railway Line, On Or Towards West - By Road,On Or Towards South - By CTS No. 792, On Or Towards North - By CTS No. 794, B) Unit /Office No.6, lying on Ground Floor, in the building named "Jai Gangeshwar co-op Housing Society Limited', having its area 350 sq. Ft. (Carpet) ie 525 sq. Ft. (Built-Up and BMC Property Account No. HW2503760090000, constructed on CTS No.F-1556, (Final Plot No. 793-A), TPS-III at Khar, revenue village Bandra, Mumbai Suburban District. Having its Boundaries As On Or Towards East - By Road and Railway Line, On Or Towards West - By Road, On Or Towards South - By CTS No. 792, On Or Towards North - By CTS No. 794, Reserved Price - Rs.2,50,25,000/- (In words Two Crore Fifty Lakh

words Three Crore Forty Five Lakh Twenty Five Thousand Rupees Only) Sixty Thousand Rupees Only) Earnest Money Deposit -Earnest Money Deposit - Rs.5,00,000/- (In Words Five Lakh

Rs.5,00,000/- (In Words Five Lakh Rupees Only) Rupees Only)

Date and Time for Tenders auction - 12-September-2025, 11:00 am

Address in which the tender to be submitted -The wai urban co-op bank ltd,wai . head office, 591, ganpati ali wai,ta.wai dist-satara pin-412803

A) Date and time of opening of the tender: 12-September-2025, 3:00 pm B) Place of opening of the tender: head office.591.ganpati ali wai.ta.wai dist-satara 412803

Other terms and Conditions:

1. The property will be sold in "AS IS WHERE IS" condition including encumbrances, if any, (There are no encumbrances to the knowledge of the Bank.)

2. The property will not be sold below the Reserve Price.

3. The property can be inspected (after pre intimation) on 11 a.m. to 4 p.m.

The intending tenderer shall submit their tenders on a plain paper in a sealed cover super scribing "tenders for the purchase of property of.............. along with earnest money deposit payment of Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakhs Only) should be made in cash or by Demand Draft payable at wai or by any other method of deposit in the bank on or before 11.00 AM on 12/09/2025 at any branch of the bank or at the head office of the bank at 591, Ganpati Ali, wai. (If one pays in cash, then the receipt of payment should be brought along.)

Sale shall be confirmed in favour of the successful tenderer, subject to confirmation of the same by the secured creditor.

The successful tenderer shall deposit 25% of the sale price (inclusive of EMD already paid) Immediately on the allotment of tenderer in his/her favour and the balance within 15 days from the date of confirmation of allotment of tenderer. If the successful tenderer fails to pay the price as stated above, the deposit made by him shall be forfeited.

All charges for conveyance, stamp duty and registration charges etc., as applicable shall be borne by the successful tenderer only.

8. Authorized Officer reserves the right to postpone/cancel or vary the terms and conditions of the auction without assigning any reason thereof

For further details Phone No.9922419637 / 8380012166 may be contacted during office hours on any working day.

10. Apart from this, other terms and conditions can be viewed at the branch or on the day of the auction

Place - Mumbai Date - 12/08/2025

Anand Yogiraj Patwardhan **Authorized Officer** The Wai Urban Co-operative Bank Ltd., Wai

Reserve

OMKARA

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N. C. Kelkar Marg, R. G. Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai – 400028. Mobile: +91 8097998596 | Board: +91 22 269231111 Email: abhishek.shelar@omkaraarc.com | www.omkaraarc.com |

[Appendix - IV-A] iso to rule 8 (6) and 9(1)]

Sale notice for sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) and 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Co-borrower/Guarantor/Mortgagor as mentioned in the table below that the described immovable properties mortgaged/charged to Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., the Secured Creditor who in turn assigne that the described immovable properties mortgagedorlarged to british and co-operative baring microscopies in security interest therein unto the **Omara Assets Reconstruction Private Limited (OARPL)**, wherein, the physical possession of the mortgaged asset has been taken by the Authorised Officer of the OARPL, who are now the Secured Creditor, thus, the said property shall be sold on "As is where is". "As is what is". and "Whatever there is" and "Without recourse basis" on 09.09.2025 at 11:00 am (last date an

time for submission of bids is 08.09.2025 by 6:00 pm) for recovery as mentioned in the table below.

OARPL (acting in its capacity as trustee of Omkara PS 09/2019-20 Trust) has acquired entire outstanding debts due and payable by the Borrower/Co-Borrower. ower/Guarantor/Mortgagor vide Assignment Agreement dated 14.08.2019 along with underlying security from Bharat Co-operative Bank (Mumbai) Limited The details and description of the Borrower/Co-borrower/Guarantor/Mortgagor along with the due and payable amount as on 30.11.2014 is mentioned below

SI. No.			Date of Notice U/s.13(2) of SARFAESI Act, 2002	Dues as per Notice U/s.13(2) as on 30.11.2014	
1.	P. K. Import Exports Prop. Kulbir Singh Darshan Singh Sahni			Rs. 1,47,91,545/-	
2.	P. K. Developer and Builder Pvt. Ltd. Mr. Kulbir Singh Darshan Singh Sahni Mrs. Parminder Kaur Kulbir Singh Sahni		01.12.2014	Rs. 4,58,26,330/-	
3.	Perfect Kool Solutions Prop. Kulbir Singh Darshan Singh Sahni	Hasneet Kaur Sahni	01.12.2014	Rs. 2,27,18,659/-	
4.	Horizon Idea Innovations Prop. Hasneet Kaur Sahni	Mr. Kulbir Singh Darshan Singh Sahni	01.12.2014	Rs. 1,69,60,947/-	

The description of the Immovable Properties, reserve price and the Earnest Money Deposit (EMD) are as under

EMD DESCRIPTION OF THE PROPERTY Price 1. A) All that pieces and parcels of land situated and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within the registration District and Sub-District Thane: 82.00.000/-8.20.000/-Area HR Assessment Rs. Ps. 131/19(P) 0-40-0 131/19(P) 0-40-0 2-54
Out of the area of 2-00-0 HR "The Larger Property"
On or towards East: Road Going towards the Salt Pan, On or towards West: Land of Vanraj More, On or towards South: Remaining portion

of 0-40-0 H.R of the land bearing Gut No.131/19 part belonged to the party of the first part and after that the govt land reserve for sale pan. Or or towards North: 0-12-0 Haar.aar plot of the land out of the same gut no and thereafter the remaining portion of the land bearing gut no 131/19/P belonged to the vendor. Along with all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road. B) All that pieces and parcels of land situated and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within jurisdiction of sub registrar Palgha

B) All that pieces and parcels of land situated and being at village morekuran, hall raightal, Dist. Thane within prisonation of sub-logistral 1 agricultures with following description on Revenue Record:

S. No. Area HR Assessment Rs. Ps.

131/19(P) 2-00-0 2=54

Out of the above land the area of 0-60-0 Aar i.e. (1 acre, 20 Gunthas) land owned and possessed by the Vendor is sold out to the purchaser by vendor is sold out to the purchaser by the vendor which is the subject matter

of this deed of conveyance.

On or towards East: Road Going towards the Salt Pan On or towards West: Land of Jagganath More On or towards South: Remaining portion of 0-40-0 H. Aar of the land bearing Gut No.131/19 part belonged Shri Premchandra Balram Singh. On or towards North: Palghai

Kharekuran Road. Along with all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road.

C) All that pieces and parcels of land situated and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within jurisdiction of sub registrar Palgha with following description on Revenue Record

S. No. Area HR Assessment Rs. Ps.

131/30 0-40-0 2=61

On or towards East: Road Going towards the Salt Pan On or towards West: Land of Jagganath More On or towards South: Land of Shri Brijesh Yadav On or towards North: Land of Jagganath More and at present in possession of Shri Kulbir Singh Sahani Along with all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road.

D) All that pieces and parcels of land situated and being at Village Morekuran, Tal Palghar, Dist. Thane within the registration District and Sub-

District Thane Assessment Rs. Ps.

131/19(P) 0-40-0 2=54
Out of the area of 2-00-0 HR "The Larger Property"
On or towards East: Road Going towards the Salt Pan On or towards West: Land of Vanraj More On or towards South: Govt land reserve for salt pan On or towards North: 0-40-0 HR plot of land of our same gut no. belonging to purchasers Along with all necessary easement rights appurtenances to the land and right access from main road. Date of F- Auction 09.09.2025 at 11.00 am Minimum Bid Increment Amount Rs. 3,00,000/-08.09.2025 by 6:00 pm

Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 08.09.2025 by 6:00 pm Last Date to withdraw the BID Date of Inspection 22.08.2025 at 11:30 am to 12:30 pm **Known Encumbrances Details** Not Known For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in secured creditor website i.e. http://omkaraarc.com/auction.php.Bidder may also visit the website http://www.bankeauction.com.

The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training

The intended bidders who have deposited the Embl and require assistance in creating Login ID & Password, uploating data, submittation on e-bidding process etc., may contact e-Auction Service Provider "M/s. C1 India Pvt. Ltd", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeauctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile: 8866682937, E mail maharashtra@c1india.com and for any property related query contact the Authorised Officer, Mr. Abhishek Shelar, Mobile: +91 8097998596 Mail: abhishek.shelar@omkaraarc.com At the time submission of the bid, bidder should submit affidavit in the spirit of Section 29(A) of Insolvency and Bankruptcy code, 2016.

Date: 13.08.2025 Place: MUMBAI Omkara Assets Reconstruction Pvt Lt (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 09/2019-20 Trus

नाशिक, दि. १२: मोबाईलवर फोन करून सायबर क्राईम मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून दोन जणांना दीड कोटी रूपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात इसमाने आपण क्राईम ब्रँच येथून बोलत असल्याचे फिर्यादी यांना भासविले. तुमच्या मोबाईल नंबर व आधारकार्डवर अनधिकृत व्यवहार झाले आहेत, असे सांगून नरेश गोयल याच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणामध्येदेखील तुमचा सहभाग आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्व आर्थिक तपशील व स्थावर मालमत्ता यांची माहिती आम्हाला द्यावी लागेल, असे फोनवर व चेंटिंगद्वारे सांगितले. फिर्यादी घाबरून गेल्याने त्यांनी सायबर भामट्याने सांगितल्या प्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये १ कोटी १३ लाख ३० हजार रूपये भरले. त्याचप्रमाणे या सायबर भामट्याने आणखी एकाला फोन करून मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून त्यांना विविध बँक खात्यांमध्ये ३३ लाख रूपये भरण्यास सांगितले. हा सर्व प्रकार दि. २८ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान घडला. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे सम जताच फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भाम ट्याच्या विरुद्ध फिर्याद

दिली. पुढील तपास

ढवळे करीत आहेत.

सायबर पोलीस ठाण्याचे

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

१) श्री. गजानन बाबुराव पारसेकर (कर्जदार)

२) सौ.शिल्पा गजानन पारसेकर (सहकर्जदार)

स्वरूप व कर

सुविधा रक्कम

(२)

गृह कर्ज खाते क्र.

मिळालेली कागदपत्रे

फ. गहाणखतदारांची पुष्टी

अ. एचएलएस डी१ – कर्जाचे अर्ज

आरएफ ४६/४७ मागणी वचनपत्र

फ . गृहकर्जासाठी एचएलएस डी२ करार

गृहकर्जाच्या नोंदीचा मेमोरँडम

६०२६५८१५४७१

लेजर शिल्लक (३१.०७.२०२५

(६)

गृह कर्ज -रू.११,२९,०२४/-

प्रस्तावित समतापूर्ण गृहकर्जासाठी गृहाणखतदाराची घोषणा.

करूनही तुम्ही तुमच्या खात्यातील थकबाकीची रक्कम भरलेली नाही.

केल्याप्रमाणे बँकेच्या नावे सिक्युरिटीज आकारल्या आहेत आणि तयार केल्या आहेत

(१)

व्याजाचा

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्रीमती स्मिता अगरवाल व २) <mark>गौरव अगरवाल</mark> हे **फ्लॅट क्र.७०४** बाबत धीरज उपवन-३ कोहौसोलि.ची धीरज उपवन-३ म्हणून ज्ञात इमारतीत डी विंग, भोर इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती महामार्ग बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ च्या मधील स्टील कार पार्किंग जागा क्र.डी-०२ चे मालव

सफायर लॅंड डेव्हलपमेंट प्रा. लि., फ्लॅट क्र.७०४ विरुद्ध उपरोक्त स्टील्ट कार पार्किंग जागा क्र.डी-०२ च्या संदर्भात अपरिवर्तनीयपणे हरवले किंवा चुकीची जागी गमावले आहे स्टील्ट कार पार्किंग जागा क्र.डी-०२ वर भाडेपट्टा, मालकीहक्क, बक्षीस, परवाना वारसाहक, विक्री, अदलाबदल, कायदेशीर हक्क, तारण, अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा खाली नमुद केलेल्या पत्त्यावर दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करुन दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, दस्तावेजांवर कोणीही दावेदार नाहीत.

सही/ वकील स्मिता आर. घाडी दुकान क्र.७६, ईएमपी७५, फेज ४ एव्हरशाईन हेलिओ कोहौसोलि., ठाकू गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ ठिकाण: मुंबई

स्त्रिकिरण फाऊन्डेशन नोंद. कार्या.: २४/ई, ट्रायडेंट रूफ, iतवाडी, पेरी रोड, सीटीएस क्र.६४४ वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५०.

जाहीर सूचना

नमुना क्र.आयएनसी-१९ (कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम २२ नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ चे उपकलम x(२) नसार कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८(५) अन्वये वितरीत परवाना परत देण्याकरिता कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई यांच्याकडे **मे स्त्रिकिरण फाऊन्डेशन** यांच्यादारे अर्ज करण्यात आला आहे. कंपनीचे परवाना रद्द केल्यानंतर कंपनीच्या नावापढे **फाऊन्डेशन** या शब्दा ऐवजी **प्रायव्हेट लिमिटेड** असे शब्द जोडणे आवश्यक

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८(४)(२) त्र्या तरतुदीनुसार परवाना रद्द केल्यानंतर कंपनीचे प्रमुख उद्दिष्टं खालीलप्रमाणे:

अ) समाजातील विशेषत: महिलांचे सक्षमीकरण आणि उन्नती करण्याच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशे लहान मुले, मुली, महिला आणि वंचित प्तमुदायांसाठी शैक्षणिक, आरोग्य, पोषण प्रामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि वैद्यकीय हाय्य आणि मदत विकसित करणे, स्थापित करणे, प्रोत्साहन देणे, सुलभ करणे, उत्प्रेरित करणे आणि सुधारणे

 नियोजित संघटनेचे ज्ञापन व संस्थापन नेयमावलीच्या प्रति २४/ई. टायडेंट रूफ न्यु कांतवाडी, पेरी रोड, सीटीएस क्र.६४४, ६४६, वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५० येथे नेरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

८. येथे सूचना देण्यात येत आहे की, ज कोणा व्यक्तीस, संस्था, कंपनी, महामंडळ किंव<u>ा</u> पहकारी संस्था यांना सदर अर्जाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप मुंबई येथील कंपनी निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **३० दिवसांत** कंपनी निबंधक यांचे कार्यालय एव्हरेस्ट इमारत, ५वा मजला १००, एव्हरेस्ट इमारत, नेताजी सुभाष रोड मरीन ड्राईव्ह डॉ., चर्चगेट, मुंबई नहाराष्ट्र-४००००२ येथे कळवावे आणि एक र् गत अर्जदारास त्यांचे नोंदणीकत कार्यालय २४/ई, ट्रायडेंट रूफ, न्यु कांतवाडी, पेरी रोड, सीटीएस क्र.६४४, ६४६, वांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५० येथे पाठवावे.

आज दिनांकीत १२ ऑगस्ट, २०२५

बी एस रोड शाखा:- ब्राह्मण सेवा मंडळ इमारत, भवानी शंकर रोड, दादर, मुंब

० ०२८. दूर:- ०२२-२४२२७५११, फॅक्स:- २२४२१२६३०,

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-४११००५

ई-मेल: bom132@mahabank.co.in

कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मागणी सूचना कलम १३(२) अन्वये नोंदणीकृत ए.डी. द्वारे

म्लॅट क्र.५०४, इँमारत क्र.५५, डी विंग, म्हाडा कॉलनी, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४.

पलॅट क्र.५०४, इमारत क्र.५५, डी विंग, म्हाडा कॉलनी, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई - ४०००६४.

विषय - सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत कलम १३ (२) अन्वये सूचना.

तुमच्या विनंतीवरून आमच्याकडून तुम्हाला क्र.१ आणि क्र.२ ला खालील कर्ज सुविधा मंजूर करण्यात आल्या

- कर्ज सुविधा, बँकेच्या नावे आकारण्यात आलेल्या प्रतिभूती आणि सध्याच्या थकबाकीचे तपशील खालीलप्रमाप

(\$)

प्राथमिक प्रतिभूतीः फ्लॅट क्रमांक ५०४, इमारत क्र.५५, डी विंग,

म्हाडा कॉलनी, मालवणी, मालाड पश्चिम, मुमाबाई - ४०००६४

मिळालेल्या कर्ज सुविधांच्या विचारात घेऊन; तुम्ही बँकेच्या नावे खालील कागदपत्रे पूर्ण केली आहेत आणि वर नमूद

तुम्ही मंजुरीच्या अटी व शर्तींचे पालन करण्यात अयशस्वी झाला आहात आणि कसूर केली आहे आणि त्यानुसार तुमर्

खाते रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विहित नियमानुसार बँकेने एनपीए म्हणून वर्गीकृत केले आहे. आमची वारवार मागणी

कोणत्याही व्यक्तीला लेखी पत्र लिहिणे किंवा सचना जारी करणे. ज्याने कोणत्याही प्रतिभत मालमत्तेचा ताबा घेतला आहे

ज्याच्या विरुद्ध प्रतिभूत व्याज निर्माण केले आहे ज्यांच्याकडून पैसे देय आहेत किंवा आपल्याला पैसे देण्यास कारणीभूत

कृपया लक्षात घ्या की अधिनियमाच्या कलम १३ (१३) नुसार, ही सूचना मिळाल्यानंतर, तुम्हाला आमच्या पूर्व लेखी

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्यांच्या कलम १३ मधील उप-कलम ८ मधील

. समतीशिवाय प्रतिभृतीची विल्हेवाट लावण्यास किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

दि.३१.०७.२०२५ पर्यंत

लागू न केलेले व्याज

(৬)

₹.२७,०९१.००

अर्जदारांचे नाव स्त्रिकिरण फाऊन्डेशन रुफिना फर्नांडिस डीआयएन:०६७१२०२१

एनपीए दिनांक

(8)

३०.०७.२०२५

दि.३१.०७.२०२५

पर्यंत एकूण थकबाकी

(८)

₹. ११, ५६, ११५/-

०१.१२.२०१६

२२.११.२०१६

२३.११.२०१६

बँक ऑफ महाराष्ट्रकरित

सार्वजनिक सूचना आम्हाला आनंद होत आहे की आमर्च कंपनी ग्रेट टेलरिंग एलएलपी आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित होत असून पुढे ती ग्रेट टेलरिंग प्राइवेट लिमिटेड या नावाने ओळखली जाईल कोणतीही माहिती किंवा चौकशीसार्ठ कृपया खाली दिलेल्या ईमेलवर आमच्यार्श

संपर्क साधा:

ईमेल thegreattailoingcompany@gmail.com

कलोते धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

रायगड, दि. १२: खालापूर तालुक्यातील कलोते धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत तरुणाचे नाव अभय शिवाजी राऊत (वय २३, रा. माजलगाव, जि. बीड) असे असून तो खालापूर तालुक्यातील लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमध्ये कामगार म्हणून चार दिवसांपूर्वीच रुजू झाला होता. जीन्स आणि टी-शर्ट घालून अभय राऊत यांनी धरणाच्या पाण्यात उडी मारली. मात्र, पोहण्याचे अंतर जास्त असल्याने दमछाख झाली आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

Accedere ACCEDERE LIMITED

CIN No. L32000MH1983PLC030400 ndheri Industrial Premises, Near Janaki Centre, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai, MH - 400053, India. Website: https://accedere.io/ • Email: info@accedere.io

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the

Quarter ended 30th June 2025						
			Quarter Ended		Year Ended	
Sr.	Particulars Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1.	Income	(, ,	(= = = = = = ,	(, , , , ,	
١	(a) Revenue from Operations	75.58	90.11	96.96	365.39	
	(b) Other Income	-	10.56	0.01	11.40	
	Total Income	75.58	100.67	96.96	376.79	
2.	Expenses					
	(a) Purchases of Stock-in-trade	_	_	_	-	
	(b) Change in inventories of finished goods	-	_	_	-	
	work-in-progress and stock-in-trade					
	(c) Employee Benefits Expense	40.93	61.92	37.30	173.66	
	(d) Financial Expenses	0.01	0.38	0.22	0.69	
	(e) Depreciation and amortisation expense	2.97	2.00	4.39	14.83	
	(f) Other Expense	25.08	43.08	57.18	174.07	
	Total Expenses	68.99	107.37	99.09	363.25	
3.	Profit / (Loss) from Operations before	6.59	(6.71)	(2.12)	13.55	
	exceptional and extraordinary items					
	and tax (1-2)					
4.	Exceptional Items	_	_	_	_	
5.	Profit / (Loss) before extraordinary items	6.59	(6.71)	(2.12)	13.55	
	and tax (3-4)					
6.	Extraordinary Items	_		-		
7.	Profit / (Loss) before Tax (5-6)	6.59	(6.71)	(2.12)	13.55	
8.	Tax Expense:					
	(a) Current Tax	1.96		0.37		
١.	(b) Deferred Tax			<u>-</u>		
9.	Profit / (Loss) for the period/year (7±8)	4.63	(6.71)	(2.50)	13.55	
10.	Other Comprehensive Income (OCI)					
	A. Items that will not be reclassified to					
	profit or loss	0.04	(0.40)		(0.10)	
	(i) Fair valuation of Equity Instrument	0.01	(0.13)	0.29	(0.13)	
	through Other Comprehensive Income	(0.00)	0.00	(0.07)	0.00	
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	(0.00)	0.03	(0.07)	0.03	
	Total Other Comprehensive Income	0.01	(0.09)	0,22	(0.09)	
11.	Total Comprehensive Income	4,64	(6.80)	(2.28)	13.45	
12.	Minority Interest	4.04	(4.70)	(1.77)	(6.39)	
13.	Profit / (Loss) for the period/year after	4.64	(2.10)	(0.51)	19.84	
10.	Minority Interest i.e. available for	4.04	(2.10)	(0.51)	19.04	
	shareholders (9 ± 10)					
14.	Paid-up Equity Share Capital of face value	448.77	448.77	448.77	448.77	
'*.	of Rs. 10 each	440.77	440.77	440.77	440.77	
15.	(i) Earnings per share (Face Value of				1	
10.	Rs. 10/- each) (not annualised)				1	
	(a) Basic	0.10	(0.05)	(0.01)	0.44	
	(b) Diluted	0.10	(0.05)	(0.01)	0.44	
Note		3.10	(0.00)	(0.01)	0.11	

1) The above consolidated results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 11th August, 2025 and also Limited Review were carried out by the Statutory Auditors.

This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

The company has not carried on more than one activity and therefore "Ind AS 108 - Operating Segment" is not applicable to the Company.
 Previous period/year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period

For and on behalf of the Board of Directors of ACCEDERE LIMITED (Formerly known as ECOM INFOTECH (INDIA) LTD.)

Date: 11.08.2025

Ashwin Chaudhary (Managing Director)

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲंड फायनान्स कंपनी लिमिटेड Chola कॉर्पोरेट कार्यालयः ''चोला क्रेस्ट'', सी-५४ व ५५, सुपर बी-४. थिरु वि का इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-४०००३२. शाखा कार्यालयः युनिट क्र.२०३, लोटस आयटी पार्क रोड क्र.१६, वागले इस्टेट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०४.

(नियम ८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲंड फायनान्स कंपनी लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ (१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत[ँ]त्यांनी दिनांक **११.०६.२०२४** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार **(कर्ज खाते क्र** एचई०१एसएआय०००००२३०५८) करिता कर्जदारः १. मुथुरामलिंगम शन्मुगम थेवर (अर्जदार), २. मुथमिलसेल्वी थेवर (सह–अर्जदार), ३. विकाशिनी एजन्सी/व्ही एच ट्रेड लिंक (सह–अर्जदार), सर्वांचा पत्ताः प्लॉट क्र.९२, फ्लॅट क्र.३०९, साई जगनार्थ इमारत, प्रगती विद्यालया समोर, सेक्टर ३९, वाशी गाव, नवी मुंबई, ठाणे-४००७०३. दुसरा पत्ता: एस.क्र.७००/८ए१ए, वॉर्ड क्र.७, जुना डी.क्र.११५, नवीन डी.क्र.११८, मालया स्ट्रीट, तेनकसी गाव, तेनकसी महापालिका, तेनकसी नोंदणी जिल्हा, तेनकसी संयुक्त क्र.२ उप-निबंधकांच्या न्याय क्षेत्रात, तामिळनाडू, तिरुनेवेली-६२७८११ यांना सदर सुचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०६.०६.२०२४ रोजी देय रक्कम रू.३६,९८,३४४/**– (रूपये छत्तीस** लाख अठठचाण्णव हजार तिनशे चव्वेचाळीस फक्त) त्यावरील व्याजासह जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता रोजीच्या पारित आदेशानुसार **तेनकसी जिल्हा येथील माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय** यांनी **फौजदारी विविध याचिका क्र.५६१/२०२५** नुसार घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्त सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे थकबाकी रक्कम दिनांक ०६.०६.२०२४ रोजी देय रक्कम रू.३६,९८,३४४/- (रूपये छत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार **तिनशे चव्वेचाळीस फक्त)** आणि त्यावरील व्याजासह जमा करावी.

स्<mark>थावर मालमत्तेचे तपशिल:</mark> तेनकसी नोंदणी जिल्हा, तेनकसी संयुक्त क्र.२ उप-निबंधक अधिकार क्षेत्र, तेनकसी नगरपालिका, प्रभाग क्र.७, तेनकसी गाव, मलया स्ट्रीट, नाथम एस.क्र.७००/८ए१ए, तामिळनाडू, तिरुनवेली-६२७८११, पूर्व पश्चिमेल उत्तरेकडील बाजू १७.१९ फूट आणि दक्षिणेकडील बाजू २६.१३ फूट, दक्षिण उत्तर ५२.२५ फूट, ११३१.७४ चौ.फूट आणि त्यावर बांधलेली इमारत जुनी डी.क्र ११५, नवीन डी.क्र.११८ आणि सर्व नियमित अधिकारांसह त्याची विद्युत सेवा जोडणी चतुसिमाः उत्तरः मोकळी जमीन; पूर्वः मोकळी जमीन; दक्षिणः रस्ता; पश्चिमः सामान्य भिंत.

मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड सही / - प्राधिकत अधिकारी ठिकाण:तेनकसी

NITCO

नोंदणीकृत कार्यालय : ३/ए, रेकोंडो कम्पाऊंड, सुदाम काळू अहिरे मार्ग, ग्लॅक्सो, वरळी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र, भारत -४०० ०३०. दूर. क्र. : ०२२ २५७७२८००/२५७७२७९०

grievances@nitco.in वेबसाइट : www.nitco.in सीआयएन : L26920MH1966PLC016547

	निष्कर्षांच्या अहवा	लाचा साराश		(रु. लाखांत, उत्पन	प्रतिशेअर वगळता)
			तिमाहीअखेर		वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२५ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)
8	एकूण उत्पन्न	१५,३६८.९९	१०,३७१.३२	७,१३८.३५	३२,७७४.४१
2	करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	४,७४५.५०	(२८९.८४)	(४,३५२.००)	(२७,९३५.५०)
ş	अपवादात्मक बाबी - लाभ (हानी)	-	-	-	(४६,१८४.५३)
8	करपूर्व व अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	४,७४५.५०	(२८९.८४)	(४,३५२.००)	(७४,१२०.०३)
ų	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	૪,७४५.५०	(२९०.४७)	(४,३५२.००)	(७४,१२०.६६)
Ę	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	४,७६२.७७	(३०१.३८)	(४,३५६.२४)	(७४,१३०.६३)
b	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रतिशेअर रु. १०/-)	२२,८७२.२०	२२,८७२.२०	७,१८५.९०	२२,८७२.२०
۷	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या अंतिम ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	_	-	-	१,७९०.१२
٩	उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/–) (अवार्षिकीकृत)				
31)	umua	2 nts	(0.25)	(5.05)	(107 (18)

۹.	करूनही तुम्ही तुमच्या खात्यातील थकवाकीची रक्कम भरलेली नाही. वर उल्लेख केलेल्या कायद्यांतर्गत बँकेला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, तुम्हाला याद्वारे दोन्ही सुविधांसाठी दिनांक							
	३०.०७.२०२५ पासून ९.१०% प्रतिवर्षं दराने व्याजासह पूर्ण रक्कम रू.१९,०२४/- (रूपये बारा लाख एकसष्ट हजार चारशे एक्याऐंशी आणि पैसे नव्वद फक्त) परत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे; त्यात अयशस्वी झाल्यास. बँक							(रु. लाखांत)
	वरील कायद्यातील कलम १३ च्या उप-कलम ४ अंतर्गत कोणतेही आणि/किंवा सर्व अधिकार वापरेल, अशा परिस्थितीत	Ш	эт.			तिमाहीअखेर		वर्षअखेर
	तुम्ही सर्वे खर्च, शुल्क आणि खर्च किंवा इतर आनुषंगिक शुल्क भरण्यास देखील जबाबदार असाल. कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये इतर गोर्ष्टीचा समावेश होतो -		竮.	तपशील	३०.०६.२०२५ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)
тс	प्रतिभृत मालमत्तेचा ताबा घेणे, ज्यामध्ये वरील नमुद केल्याप्रमाणे प्रतिभृत व्याज तयार केले गेले आहे आणि लीज,	Ш	१	एकूण उत्पन्न	१५,२५३.९५	१०,२७३.७७	৬,০४७.५२	३२,४७४.५२
л.	असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याचा अधिकार आहे.		ę	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४,९२०.६५	(१९४.०५)	(४,३५१.९०)	(२७,४३६.५८)
ब.	प्रतिभृत मालमत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे, ज्यात भाडेपट्टी, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याचा अधिकार	IΙL	ş	अपवादात्मक बाबी - लाभ (हानी)	-	-	-	(४६,१८४.५३)
	समाविष्ट आहे.		У	करपूर्व कालावधीकरिता व अपवादात्मक बाबीपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	४,९२०.६५	(१९४.०५)	(४,३५१.९०)	(७३,६२१.११)
₮.	प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी, ज्याचा ताबा	Ш	ų	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४,९२०.६५	(१९४.०५)	(४,३५१.९०)	(७३,६२१.११)
	आमच्याकडून घेतला जाईल आणि व्यवस्थापक प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन करील आणि प्रतिभूत मालमत्तेचे		ξ	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	४,९३७.९२	(२०४.९६)	(४,३५६.१४)	(७३,६३१.०८)
	कोणतेही हस्तांतरण हस्तांतरित करणाऱ्याकडे किंवा त्यारविधीचे सर्व अधिकार असतील, प्रतिभूत मालमनेत, जसे की हस्तांतरित करणाऱ्याचे सर्व अधिकार किंवा संबंधित, प्रतिभूत मालमना, जसे की हस्तांतरण तुम्ही केले आहे.	र्ट		न वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक	मंडळाद्वारे त्यांच्या वि	दे. ११.०८.२०२५	रोजी आयोजित सभेम	ध्ये त्यांची पटनोंदणी

वरील वित्तीव निकक्षिचे लेखाररीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि, ११,०८,२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांची पटमोंदण करण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखाररीक्षकांनी जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वरील अलेखाररीक्षित वितीय निककर्षीच मर्यादित पुनरावलोकन केले आहे वरील विकाण हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशनस ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंबेसकडे दाखल करण्यात आलेल्य विमाधीअखेल्या विनीय निफक्षीच्या विस्तृत ग्रास्थाचा साराश आहे. तिमाहीअखेल्या विनीय निफक्षीचे संपूर्ण ग्रास्थ स्टॉक एक्सचेंबेसक्या वेबसाइट्सवर (www.bseindia.com) तसेच कंपनीची वेबसाइट https://www.ntc.in/corporate/investors/PDFFiles/Outcomeo/BM_11082025_signed.pdl वरही उपलब्ध आहे.



निटको लिमिटेड करि

(६.०६)

(৬४.५९)

ठिकाण: नवी मुंबई

<u>जाहीर नोटीस</u>

याद्वारे कळविणेत येते की, लक्ष्मण रामा जाधव दि. १२/०४/२०२ रोजी मयत झाले व मंदा लक्ष्मण जाधव या २३/०४/२०२२ रोजी मयत झाल्या. रा. सांताकूझ पूर्व मुंबई हे कार्यरत / निवृत्त शासकीय/निमशासकीय कर्मचारी/ गिरणीकामगार (लागू नसेल ते खोडावे) दोघे ही मयत झाले.

मृत्युपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

अ.क्र.	नाव	वय	मृत
	(विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व		व्यक्तीशी
	लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत.)		नाते
१)	दीपक लक्ष्मण जाधव	२	मुलगा
٦)	बाबू लक्ष्मण जाधव	£.	मुलगा
₹)	ओंकार लक्ष्मण जाधव	२१	मुलगा
૪)	टिनू लक्ष्मण जाधव	२९	मुलगा
५)	पप्पू लक्ष्मण जाधव	२५	मुलगा
६)	तेजश लक्ष्मण जाधव	२३	मुलगा
৩)	राधिका लक्ष्मण जाधव	us us	मुलगी
(ک	देविका लक्ष्मण जाधव	₽₹	मुलगी
	_		

उक्त नमुद वारसांना उक्त नमुद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन बँक ठेवीं/ प्रॉव्हीडंट फंड/ अनुर्केषा तत्वासाठी (शासकीय/निर्मशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्याच लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला त्या अनुषंगाने कणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल. हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

दिनांक १३/०८/२०२५ **बाबू लक्ष्मण जाधव** गली नंबर 7, कुंची कोरवे नगर, सेंट मेरी चर्च रोड, , कलिना, सांताक्रूझ पूर्व मुंबई 400029

रिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात

(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)

पनर्मल्यांकन राखीव वगळता)

अ) मूलभूत

ब) सौम्यीकृत

गरिचालनातून एकूण उत्पन्न

बाबीपश्चात)

टीपा :

दिनांक : ११.०८.२०२५

करपञ्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मव

राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन

उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)

दि. ११.०८.२०२५ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

अंतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानके (आयएनडी एएस) अंतर्गत तयार करण्यात आलेले आहेत.

तसेच कंपनीची वेबसाइट www.essar. in वर उपलब्ध आहे.

समभाग भांडवल (शेअरचे दर्शनी मल्य रु. १०/-)

(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)

त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

vww.gratex.indahr उपलब्ध आहे.

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव

पश्चात कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्

राखीव मूल्य (गत वर्षीच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार

उत्पन्न प्रतिशेअर (अपवादात्मक बाबी पूर्व व पश्चात

ग्रेटेक्स इंडस्ट्रीज् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ग्रेटेक्स हाऊस,ए ७३, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, कोपरखैराणे, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत – ४०० ७०३

वेबसाइट : www.gratex.in ई-मेल : investor@gratex.in दूर. कः. : ०२२–६२९९२३८० सीआयएन : L21093MH1984PLC032248

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय

निष्कर्षांचा सारांश

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १२.०८.२०२५ रोजी आयोजित सभेम

वरील तपशील हा सेवी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाख करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०.०६.२०२

रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइ

एस्सार (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : शॉप नं. ०६, प्रथमेश ॲव्हेन्यू, दत्त मंदिर मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई – ४०० ०९७. कॉपोरेट कार्यालय : १०१, पहिला मजला, वेस्टर्न एज – १, पश्चिम दुतगती महामार्ग, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०० ०६६.

दूर. +९१ ८१०४४१७०८०. । cs@esaar.in । www.essar.in । L67120MH1951PLC222871

दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

३१.०३.२०२५

लेखापरीक्षित

२५२.०३

(१६८.८५

(२२३.९५

२,०४४.२५

(2.20)

वरील विवरण हे दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारंश आहे

ज्याचे लेखापरीक्षण समितीद्वारे त्यांच्या दि. ११.०८.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आले

आहे. ३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षांकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर

कंपनीचे वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१६ द्वारे सुधारित केल्यानुसार कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम २०१५

तिमाहीअखे

अलेखापरी-ि

१४६.५५

(४८.१६

(४८.१६)

(40.03)

२,०४४.२५

(0.7८)

30.05.2024

तिमाही

90.9

۲.५،

۲.4

١, ٩.

8.8

303.80

80.8

PUBLIC NOTICE

Notice is issued as per instruction and on behalf of my client MR. AJAY NATWARLAL MEHTA, residing at Flat No.104, Vijay CHS Ltd., S.V. Road, Borivali (West), Mumbai

That my client MR. AJAY NATWARLAL MEHTA is the absolute owner of the said residential flat premises being Flat No. 104, on the 1st Floor, in the building of the society known as "VIJAY CO-OPERATIVE HOUSING SOCIETY", in S.V. Road, Borivali (West), Mumbai 400092 (hereinafter referred to as the "said flat premises) and he is holding 5 (five) full paid up share of Rs.50/- each bearing Share Certificate No. 32 distinctive Nos. from 156 to 160 (both inclusive) (hereinafter referred to as the collectively "said share")

That above Original Share Certificate has been lost and/or misplaced and same is not traceable and my client MR. AJAY NATWARLAL MEHTA has lodged the Online N.C. Complaint in Borivali Police Station at Borivali (West), Mumbai, Vide Online Lost Report No. 105180-2025, dated 12/08/2025. If any person or persons, or Bank or financia institution has/have any objection, claim by way of inheritance, gift, mortgage, trust or claiming in any other manner in respect of the said lost and/or misplaced original Share Certificate may sent their claim/s with documentary evidence to the undersigned within 15 days from the date of publication notice at the following address:

Adv. Disha Mahendra Oza Advocate, High Court Shop No. 2/B, Sagardeep Darshan C.H.S. Ltd., S.V. Road, Pushp Vinod 3 Compound, Opp. Kotak Bank, Borivali (West), Mumbai – 400 092

39.03.2020

(लेखापरीक्षित

३७५.१३

१०.७४

७.१४

१३.९६

50.98

(रु. लाखांत)

३०.०६.२०२४ रोजी संपलेली

तिमाही

१.३७

१.३७

१.०३

१.०३

४६.९४

सही/

श्री. करण बलदेवकष्णन ग्रा

(रु. लाखांत, ईपीएस वगळता)

लेखापरीक्षित

६३७.३६

८२.७४

(४८.२८)

२,०४४.२५

१,२६६.९२

(0.78)

39.99.7078 39.03.7078 39.03.7074 39.03.7078

४५.६५

४०२.३४

२८३.३९

२,०४४.२५

8.39

लेखापरीक्षित

१४७६.८५

(१५५.९१)

(२२४.४०)

२,०४४.२५

(१.१०)

एस्सार (इंडिया) लिमिटेड करिता

बिपीन डी. वर्मा

(पूर्ण वेळ संचालक)

Kuldeep Vijay Singh do hereby state

that I am hereby publishing notice to nform public at large that :-My name appears as "Rangad Kuldeep Singh Vijay Singh" in my HSC Marksheet and as "Kuldeep Vijay Singh Rangad" in my Aadhaai Card. Both names belong to the same person, i.e., myself. My correct name is 'Kuldeep Vijay Singh Rangad".

मुंबई लक्षदीप 🚱

Vishalgad Building, Kailashdham Complex, – 401202, +91 77099 12845

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की**. श्री** विजयशंकर रामधर टेलर हे फ्लॅट क.२०३ एफ-विंग. २ऱ्या मजला. श्री सत्यम कॉम्प्लेक्स कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत गाव निलेमोर, वसई, जिल्हा पालघर येथील ोसायटीचे सदस्य व मालक आहेत.

दिनांक २१.०६.२००६ रोजीच्या पुनर्विक्रीकरिता मूळ नोंदणीकृत करारनामा **१. श्री. गौतम शंकर** <mark>जाधव, २. श्रीमती. सुनंदा शंकर जाधव</mark> आणि **श्री. विजयशंकर रामधर टेलर** यांच्या दरम्यान दिनांक २२.०६.२००६ रोजीचे दस्तावेज क्र.वसई-३-०५३९९-२००६ असलेले वरील म्लॅटच्या ठिकाणी हरवले/गहाळ झाले आहेत. म्हणून, या हरवलेल्या/चुकीच्या करारनामाच्या आधारे कोणताही व्यवहार करू नये आणि वरील फ्लॅटमध्ये कोणताही दावा किंवा आक्षेप असलेली कोणतीही व्यक्ती खाली स्वाक्षरीकर्ता १०२, निलम ॲकॉर्ड, एचडीएफसी बँके समोर, १५० फीट रोड, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ या सूचनेच्या तारखेपासून १४ **दिवसांच्या** आत, हे अयशस्वी झाल्यास, असे गृहीत धरले जाईल की, कोणत्याही व्यक्तीचा . त्यांचा) कोणताही दावा किंवा आक्षेप नाही.

> एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् (वकील)

ठिकाण: भाईंदर दिनांक: १३.०८.२०२५

PUBLIC NOTICE

PUSHIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that originally SHRI SUNIL BHAGWAN KALIBAG & MR. ABHISHEK SUNIL KALIBAG have been Joint and lawful co-owners of Flat No. 601, 6th Floor, A-Wing, Panvelkar Sankul NX, Near Kharval Nka, Badlapur Karjat Road, Badlapur, Thane, Maharashtra- 421503, adm. area 432.45 sq.ft. S.No. 80, Hissan No. 1, Village Kharvai, Badlapur Nagarpalika. That said SHRI SUNIL BHAGWAN KALIBAG died on 20 0.88 2019 a Mumbai Jeaving died on 20.08.2019 at Mumbai, leaving behind him, SMT. ASHA SUNIL KALIBAG behind him, SMT. ASHA SUNIL KALIBAG (Wife/Widow), MR.ABHISHEK SUNIL KALIBAG(Son) and MRS. SHUBHANGI ANIL KAMBLE(Married Daughter) as his only legal heirs to use, acquire and inherit his 50% share in respect of said flat as co-owners thereof. That said SMT. ASHA SUNIL KALIBAG & MRS. SHUBHANGI ANIL KAMBLE have given their free consent and KAMBLE have given their free consent and NOC to transfer their undivided share to and in the name of MR.ABHISHEK SUNIL KALIBAG being the 100% share-holder in respect of above said flat premises.

respect of above said flat premises.

Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

S. K. PANDEY S. K. PANDEY Advocate High Court M. M. Court, Behind Arasa Hotel, Andheri (E), Mumbai - 400 069. Mob.: 90049 43838

जाहीर सूचना

या सर्व सादरकर्त्यांकडून सर्वांना माहिती आहे की, श्री. **।मचंद्र काशिनाथ सामंत** हे फ्लॅट क्र.१००, ६वा मजला क्षेत्रफळ ६२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, गोरेगाव ज्ञानेश्वरी को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, पेरू बाग, आरे रोड, गोरेगाव पुर्व, मुंबई-000६३ येथील जागेचे मालक होते. **श्री. संजय जयंतीलाल शाह** यांनी दिनांक २९.१०.१९८०

गमचंद्र काशिनाथ सामंत यांनी ०१ ०९ २००८ रोजीच्य क्षीस खरेदीखताद्वारे सदर फ्लॅटचा ५०% हिस्सा **श्री**. प्रदीप काशिनाथ सामंत यांना बक्षीस म्हणन दिला सदर फ्लॅट ०१.०९.२००८ रोजीचे अ.क्र.बीडीआर ११/०७८७९/२००८ अंतर्गत रीतसर नोंदणीकृत आहे मसे **श्री. रामचंद्र काशिनाथ सामंत** यांचे ३०.०९.२०११ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १. श्रीमती स्मिता रामचंद्र सामंत (पत्नी), २. श्री. काशिनाथ रामचंद्र सामंत (मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. पुढे श्री. प्रदीप काशिनाथ सामंत यांनी सदर प्लॅट शर्वरी जयंत आठवले व जयंत प्रभाकर आठवले यांना दिनांक १७.०९.२०१६ रोजीचे अ.क्र.बीआरएल नोंदणीकत विक्री करारनामाद्वारे विक्री केली. सदर शर्वरी जयंत आठवले व जयंत प्रभाकर आठवले फ्लॅट माझे अशील **निखिल महेंद्रकुमार जैन** यांना लकीत्वावर विक्री केले आणि सदर फ्लॅटचा वापर वहिवार व ताबा आहे

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, भाडेपट्टा, वहिवाट, तारण, मालकीहक्क, अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही दावा किंवा अधिकार असल्यास . त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात यांचे दावा आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगित केले आहेत असे प्रमजले जाईल

ठेकाण: मंबई दिनांक: १३.०८.२०२५ **रामसागर के. कनोजिया** (वकील उच्च न्यायाल कार्यालय: बार रूम, एम,एम, कोर्ट अंधेरी ३रा मजला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

मोबा.:९८६७६८१०७

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या सर्वसामान्य जनतेस येथे

सचना देण्यात येत आहे की. दिनांक

१७.०८.२००३ रोजीचे (बीव्हीडी-१/३५३९/

२००३) नोंदणीकृत विक्री करारनामानुसार श्री.

गशिराम राजाराम भट यांनी फ्लॅट क्र.२१८.

महापालिका घर क्र.१२५६/१८, क्षेत्रफळ ४००

चौ.फू., क्षेत्र अर्तात ३७.१६ चौ.मी. बिल्टअप

क्षेत्र, सी विंग/इमारत, १ला मजला, हिरा नगर

कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटीमधील हिरा नगर

म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.१६७/१

भाग, १६७/३ भाग, १७५/४ भाग, गाव

रहनाल, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे ही जागा

रामजीभाई देवराज गुटका यांच्याकडून

ोबदल्याकरिता आणि त्यात समाविष्ट असलेल्या

तदुनंतर हिरानगर सी कोहौसोलि. नावाची सोसायटी

स्थापन करण्यात आली आणि नोंदणी करण्यात

आली आणि सदर सोसायटीने १७.१०.२००५

रोजी **शशिकांत राजाराम भट** यांना ७६ ते ८०

असे विशिष्ट क्र.१६ असलेले भाग प्रमाणपत्र

वितरीत केले. सदर **शशिकांत राजाराम भट**

यांचे २६.०२.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या

मयताच्या वेळी शासित कायद्यानुसार <mark>श्रीमती रंगा</mark>

शशिराम भट (पत्नी), श्री. मनोज शशिराम

भट (मुलगा), श्री. भोबीराम शशिराम भट

(मुलगा) व श्री. काशीराम शशिराम भट

(मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार

... आणि प्रतिनिधी आहेत, जे आता सदर फ्लॅट

संभाव्य खरेदीदाराला विक्री करण्याचा विचार

जर कोणा व्यक्तीस, सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री. अदलाबदल. हस्तांतर. भाडेपट्टा.

उपभाडेपट्टा, तारण, बक्षीस, वहिवाट, लिव्ह ॲण्ड

लायसन्स, परवाना, न्यास, वारसाहक्क, मालकी

हक, ताबा, कायदेशीर हक, जप्ती किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक

किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी

स्वरुपात सदर सचना प्रकाशनापासन ७ (सात) दिवसांच्या आत अँड. अनुष्का और. वनमाळी

यांच्याकडे कागदोपत्री पुरावें/आक्षेप, हित किंवा गगणीसह कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे

दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत

करीत आहेत.

अटी आणि शर्तींनुसार खरेदी केले.

नोंदणीकृत कार्यालय: डी-३०११, अक्षर बिझनेस पार्क, प्लॉट क्र.००३, सेक्टर २५, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दरध्वनी:(०२२) ४०७४६६६६/४०७४६६००. ई-मेल:cs@shreejitransport.com

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.



श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेडकरिता

रजनिकांत सी. शाह पुर्णवेळ संचालक

डीआयएन:००२६९१०९

ए/०७, २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट, न्नाभोला, वसई रोड (प.)-४०१२०२. दिनांक: १३.०८.२०२५ ठिकाण: वसई

असे समजले जाईल.

ॲड.अनुष्का आर. वनमाळी वकील व नोटरी

Shreeji श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमार्हीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य केले.

वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे दिलेले मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह उपरोक्त निष्कर्ष कंपनीच्या https://www.shreejitranslogistics.com/uploads/ Financial_Results-_30.06_.2025_.pdf वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि



दिनांक: ११.०८.२०२५ टीपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(१) सहवाचिता नियम ३३ नुसार वरील माहिती देण्यात आली आहे.